

कर्जदार संमती आणि घोषणा
(जॉइंट लायबिलिटी ग्रुप कर्जासाठी अर्ज)



कर्जदाराचे नाव

कर्जाचा प्रकार: जॉइंट लायबिलिटी ग्रुप

कर्जाची रक्कम: ₹

व्याज दर: ग्राहकाच्या जोखीम प्रोफाइलिंग वर अवलंबून रिड्यूसिंग बॅलन्सवर दरवर्षी 23% ते 25% व्याजदर लागू केला जातो.

घोषणा:

- i. मी याद्वारे घोषित करतो/करते, सहमत आहे आणि समजतो/समजते की:
 - a) कर्जाच्या अर्जामध्ये उत्पन्न आणि खर्चाच्या तपशीलांसह दिलेली सर्व माहिती सर्व बाबतीत खरी, अचूक आणि पूर्ण आहे आणि आरबीएल लिमिटेडबँकेकडून ("आरबीएल बँक") कोणतीही महत्वाची माहिती लपवून ठेवलेली/दडवलेली नाही. मी सहमत आहे की बँकेला हे थेट किंवा कोणत्याही तृतीय पक्ष एजंटद्वारे सत्यापन करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडून आवश्यक असलेल्या आर्थिक सहाय्यतेच्या संदर्भात आवश्यक असलेले अतिरिक्त लिखित मी सादर करेन. बँक मला जी कोणतीही सुविधा देण्याचा निर्णय घेईल, तो तिच्या विवेकबुद्धीवर अवलंबून असेल. मला देण्यात येणाऱ्या सुविधेच्या/सुविधांच्या अटी व नियमांनी मी बांधील असेन.
 - b) मी याद्वारे युआयडीएआय कडून माझे वैयक्तिक तपशील घेण्यासाठी आरबीएल बँकेला अधिकृत करतो/करते आणि युआयडीएआय कडून डेमोग्राफिक आणि वैयक्तिक माहिती घेण्याच्या उद्देशाने माझा आधार क्रमांक/ व्हीआयडी क्रमांक, बायोमेट्रिक माहिती आणि/किंवा वन टाईम पिन (ओटीपी) डेटा (आणि/किंवा अशाच प्रकारचा प्रमाणीकरण डेटा) देण्यासाठी माझी संमती देतो/देते.
 - c) मी राजकीयदृष्ट्या प्रभावित व्यक्ती नाही/ राजकीयदृष्ट्या प्रभावित व्यक्तींशी संबंधित नाही.
 - d) मी याद्वारे घोषित करतो/करते की 'खाली' दिल्याप्रमाणे मला खात्यासाठी फक्त एकच सही हवी आहे. तसेच, खाते चालवण्याच्या उद्देश्यासाठी, मी इतर कोणत्याही प्रकारे सही करणार नाही आणि बँकेला माझ्या द्वारे जारी केलेल्या/दिलेल्या सर्व साधनांना/सुचनांना स्वीकारण्याची आणि मान्य करण्याची सुचना देणार नाही.
 - e) मी याद्वारे क्रेडिट इंफॉर्मेशन ब्यूरो (इंडिया) लिमिटेड (सिबिल) आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भात अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही एजन्सीला (i) माझ्याशी संबंधित माहिती आणि डेटा; (ii) माझ्याद्वारे लाभ घेतलेल्या/ लाभ घ्यायच्या कोणत्याही कर्ज सुविधेच्या संदर्भात माहिती किंवा डेटा आणि (iii) माझी दायित्वे पूर्ण करण्यात माझ्याद्वारे झालेल्या, जर केले असल्यास, कसूर विषयी, बँकेला जसे योग्य आणि आवश्यक वाटेल तसे, बँकेद्वारे खुलासा करण्यासाठी अधिकृत करतो/करते.
 - f) अर्जासोबत जमा केलेली छायाचित्रे आणि कागदपत्रे स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार आरबीएल बँकेने राखून ठेवला आहे आणि ते मला परत करणार नाही. मी समजतो/समजते की या कर्जाची मंजूरी केवळ आरबीएल बँकेच्या विवेकबुद्धीनुसार आणि आरबीएल बँकेच्या आवश्यकतेनुसार माझ्या द्वारे आवश्यक कागदपत्रांची आणि इतर औपचारिकतांची पूर्तता केल्यावर आहे.
 - g) जर माझे ववद्यमान आरबीएल बचत खाते ननष्टरीय/सुप्त असेल, तर माझे बचत खात्री सकरय करण्यासाठी मी सहमत आहे. ☐ होय ☐ नाही
 - h) **पॅन घोषणापत्र:** ☐ माझ्याकडे स्थायी खाते क्रमांक (परमनंट अकाउंट नंबर) नाही आणि आयकर कायदा 1961 ("कायदा") च्या तरतुदीनुसार मोजलेले माझे/आमचे अंदाजे एकूण उत्पन्न (आय कर कायदा 1961 च्या कलम 64 अनुसार पती/पत्नी, अल्पवयीन, मुलगा/ मुलगी इत्यादी उत्पन्न समाविष्ट करून) या कायद्यातील किमान करपात्र उत्पन्नापेक्षा कमी असेल. (स्थायी खाते क्रमांक नसलेल्या व्यक्तीने फॉर्म 60 घोषणापत्र भरायचे आहे).

पोचपावती (भरून सदस्याला देणे)

जॉइंट लायबिलिटी ग्रुप कर्जाच्या अंतर्गत _____ (तारखेला) रोजी ₹ _____ रकमेच्या कर्जासाठी कर्ज मिळाल्याची मी/आम्ही कबूली देतो/देते, जो घटकांच्या आणि संलग्न कागदपत्रांच्या (जर कोणतेही आहे) पडताळणीच्या अधीन आहे. आरबीएल बँकेला तुमच्या द्वारे सादर करण्यात आलेल्या आणि तुमच्याकडून वेळोवेळी आवश्यक कागदपत्रे/माहिती प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत आरबीएल बँक तुमच्या अर्जाच्या स्थितीविषयी तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करेल.

(बिझनेस करस्पॉन्डन्ट/
बँक प्रतिनिधीचे नाव)

(सही)

(कर्मचारी आयडी)

i) मी कोणत्याही बँकेचा/ची संचालक आहे* ☐ होय ☐ नाही

बँकेचे नाव: _____

मी आरबीएल बँक/इतर बँकेच्या* संचालकाच्या/ आरबीएल बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जवळचा/ची नातेवाईक आहे.

☐ होय ☐ नाही

मी आरबीएल बँकेचा/ची वरिष्ठ अधिकारी आहे ☐ होय ☐ नाही

मी अशा कोणत्याही संस्थेचा हिस्सा आहे ज्यामध्ये संचालक/ संचालकाचे नातेवाईक भागीदार/ हमीदार/ हितसंबंध असलेला पक्ष/ कर्मचारी आहे किंवा आरबीएल बँकेचे संचालक माझ्या कोणत्याही कर्ज सुविधांसाठी हमीदार आहेत:

☐ होय ☐ नाही

*यामध्ये शेड्युल्ड सहकारी बँका, म्युच्युअल फंड्स/ व्हॅचर कॅपिटल फंड्सच्या उपकंपनी/विश्वस्तांच्या संचालकांचा समावेश आहे.

जर होय, तर खाली तपशील नमूद करा: मी घोषणा करतो/करते की मी इथे नमूद केलेल्या आरबीएल बँक किंवा इतर नमूद केलेल्या कोणत्याही बँकेच्या संचालक आणि/किंवा वरिष्ठ अधिकारी (अधिकाऱ्यांशी) संबंधित आहे

अ.क्र.	संचालक/वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव	पद	नाते

घरगुती उत्पन्नाच्या मूल्यमापनासाठी घोषणापत्र: "मी/आम्ही याद्वारे अर्जदाराद्वारे आरबीएल बँकेकडे अर्ज केलेल्या कर्जाच्या अर्जामध्ये/कर्जाशी संबंधित पूर्तता केलेल्या कागदपत्रांच्या संदर्भात माझ्या/आमच्या द्वारे सादर केलेली माहिती, मला/आम्हाला सूचना न देता, क्रेडिट ब्युरो आणि नियामक अधिकाऱ्यांकडे उघड करण्यासाठी आरबीएल बँकेला अधिकृत करतो/करते आणि संमती देतो/देते. मी/आम्ही पुष्टी करतो/करते की उत्पन्न आणि खर्चाच्या तपशीलांसह कर्जामध्ये दिलेले सर्व तपशील आणि माहिती खरी, बरोबर आणि पूर्ण आहे आणि कोणतीही महत्वाची माहिती आरबीएल बँकेपासून लपवलेली/दडवलेली नाही."

तपशील	कुटुंबातील सदस्य 1	कुटुंबातील सदस्य 2	कुटुंबातील सदस्य 3	कुटुंबातील सदस्य 4
नाव				
कर्जदाराशी नाते				
सही/ अंगठ्याचा ठसा				

अर्जदार / ग्राहकाची सह /अंगठ्याचा ठसा दिनांक. DD/MM/YY	सदस्याच्या डाव्या/उजव्या अंगठ्याचा ठसा: कर्ज अधिकाऱ्याचे नाव: कर्ज अधिकाऱ्याचा कर्मचारी आयडी: कर्ज अधिकाऱ्याची सही:
---	---

टीप:

- आंशिक-भरणा प्रभार : शून्य
- उशीरा भरणा केल्यास दंड प्रभार: शून्य
- तुमच्या कर्जाच्या रकमेवरील निर्दिष्ट व्याज, प्रक्रिया फी (कोणतीही असल्यास) आणि विमा प्रिमियम (विम्यासाठी अर्ज केला असल्यास) आणि लागू जीएसटी व्यतिरिक्त आरबीएल बँक इतर कोणतीही अतिरिक्त रक्कम आकारणार नाही.
- आर बी एल फक्त 1600xx (व्यवहारिक/सेवा) आणि 140xx (प्रचारात्मक) नंबरवरून कॉल करतो. ओटीपी/प्रमाणपत्र कोणासोबतही शेअर करू नका।



कर्जदार संमती आणि घोषणा
(बचत खात्यासाठी अर्ज)

मी ≤ _____ अर्जदाराचे नाव _____ ≥ आरबीएल बँकेकडून खालील सेवांसाठी विनंती करतो/करते.

घोषणा:

- a) मी याद्वारे, नजीकच्या आरबीएल बँक शाखेत वापराच्या 'एकल' पद्धतीसह माझे आरबीएल बचत खाते उघडण्यासाठी बँकेला अधिकृत करतो/करते.
b) मी आरबीएल बँकेला मूळ आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम (ईपीएस) व्यवहार सेवांसाठी माझे खाते सक्षम करण्यासाठी अधिकृत करतो/करते.
c) मी आरबीएल बँकेला ई-केवायसीच्या माध्यमाने जेएलजी अर्जात पुरवलेले माझे केवायसी तपशील ग्राह्य धरण्यासाठी अधिकृत करतो/करते.
d) मी बँकेचे पासबुक जारी करण्यास रद्द करण्यासाठी सहमत आहे आणि समजतो/समजते की पासबुक अद्यतनांच्या ऐवजी, बँकेच्या शाखांमधून विना शुल्क खाते विवरण प्राप्त केले जाऊ शकते.

आधार सीडिंग/जोडणी आणि डीबीटी लाभ संमती प्राप्त करणे: मी, याद्वारे, आरबीएल बँकेला थेट लाभ प्राप्त करण्यासाठी माझे बचत खाते आधारशी जोडण्यासाठी/सीडिंगसाठी आणि माझा आधार जमा करण्यासाठी आणि खालील बाबींसाठी स्वेच्छेने माझी संमती देण्यासाठी अधिकृत करतो/करते: (a) युआयडीएआयकडून प्रमाणीकरणासाठी माझे आधार तपशील वापरणे; (b) मला एसएमएस अलर्ट्स पाठवण्यासाठी माझा मोबाइल क्रमांक वापरणे; (c) माझ्या विद्यमान/नवीन/भविष्यातील सर्व आरबीएल खाती/सीआयएफसोबत माझा आधार क्रमांक जोडणे; (d) अर्जामध्ये दिल्यानुसार नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस/ ईमेल द्वारे सीकेवायसी रजिस्ट्रीतून माहिती प्राप्त आणि अपलोड करणे.

आधार क्रमांक सीडिंगसाठी आणि डीबीटी लाभ प्राप्त करण्यासाठी पर्याय (एकाला खूण करा):

- A. ☐ **माझा आधार क्रमांक कोणत्याही बँकेशी जोडण्यात आलेला नाही:** मी माझा आधार क्रमांक माझ्या बँक खात्यासोबत जोडू इच्छितो/इच्छिते आणि एनपीसीआय मॅपरने मला माझ्या आरबीएल बँक खात्यात भारत सरकारच्या एलजीपी सबसिडीसह डीबीटी प्राप्त करण्यास सक्षम करू इच्छितो/इच्छिते. मी समजतो/समजते की जर एकपेक्षा अधिक लाभ हस्तांतर मला देय आहेत, तर सर्व लाभ हस्तांतर मला एकाच खात्यात प्राप्त होतील.
- B. ☐ **माझा आधार क्रमांक आधीच दुसऱ्या बँकेशी जोडलेला आहे:** माझे आधीच _____ (बँकेचे नाव) मध्ये खाते आहे ज्याचा आयआयएन क्रमांक _____ आहे आणि भारत सरकारकडून डीबीटी मिळण्यासाठी एनपीसीआय मॅपरने जोडलेले आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की माझे डीबीटी लाभ खाते (एनपीसीआय मॅपिंग) बदलून तुमच्या बँकेतील माझ्या बँक खात्यात करा.
- C. ☐ **मी/आम्ही माझा आधार क्रमांक आरबीएल बँकेसोबत जोडू इच्छित नाही.**
**आयआयएन (जारीकर्ता ओळख क्रमांक)

सर्वात महत्त्वपूर्ण अटी आणि नियम:

- लागू होणाऱ्या मर्यादेच्या अधीन ओळख कागदपत्रांसह रोख काढण्याची पावती वापरून बचत खात्यातून रोख रक्कम काढण्याची (लागू मर्यादेच्या अधीन) परवानगी आहे.
- बँकेद्वारे वेळोवेळी घोषित केलेल्या दराने दिवस अखेर शिल्लकीवर त्रैमासिकरित्या बचत खात्यातील व्याज दिले जाते. बचत खात्यातील व्याज दरातील कोणत्याही बदलाविषयी ग्राहकांना एसएमएस/ईमेल/ किंवा बँकेला योग्य वाटेल त्या इतर कोणत्याही माध्यमाद्वारे कळवण्यात येईल. नवीनतम दरांसाठी कृपया www.rbl.bank.in लॉग ऑन करा.
- सर्व भौतिक डिलिवरेबल्स 'पसंतीच्या टपाल पत्त्यावर' आणि डिजिटल डिलिवरेबल्स वर्तमान नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा मोबाइल क्रमांकावर पाठवले जातील.
- बँकेच्या संकेतस्थळावर आणि शाखांमधील नोटीस बोर्डवर प्रदर्शित शुल्कांच्या अनुसूचीमध्ये दर्शवलेल्या दराने खालील सेवांसाठी बँक शुल्क लागू होतात.
- बँक खात्यांमधील ठेवीचा वेळोवेळी नियमांद्वारे निर्धारित रक्कमेपर्यंत डीआयजीसीकडे विमा केला जातो. ठेवीच्या विम्यांच्या तपशीलांसाठी, कृपया www.dicgc.org.in वर लॉग ऑन करा.
- ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बँकेच्या संकेतस्थळ www.rbl.bank.in वरील ग्राहक सेवा अंतर्गत बँकेचे तक्रार निवारण धोरण प्रदर्शित केलेले आहे. तुमची तक्रार नोंदवण्यासाठी, कृपया तुमच्या जवळच्या शाखेत भेट द्या किंवा बँकेच्या संकेतस्थळ www.rbl.bank.in वरील ग्राहक सेवावर लॉग ऑन करा किंवा 91 22 61846300 वर कॉल करा. ग्राहकाला दिलेले व्याज लागू दराने मूळजागी कर वजवाट (टीडीएस) च्या अधीन असेल. आयकर नियमानुसार पॅन क्रमांक नसलेल्या अर्जावर अधिक टीडीएस लागू होईल. सविस्तर अटी आणि नियम जाणून घेण्यासाठी, कृपया www.rbl.bank.in >> इतर >> सर्वात महत्त्वपूर्ण अटी आणि नियम वर भेट द्या.

अर्जदार/ग्राहकाची सही/अंगठ्याचा ठसा
तारीख: DD/MM/YY

सदस्याच्या डाव्या/उजव्या अंगठ्याचा ठसा:

कर्ज अधिकाऱ्याचे नाव:

कर्ज अधिकाऱ्याचा कर्मचारी आयडी:

कर्ज अधिकाऱ्याची सही: